

मराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याच्या खर्चास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: विनिमं-१०१३/११६/प्र.क्र.२९/२०१३/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक: १० डिसेंबर, २०१४

वाचा

- १) मराठी भाषा विभाग पत्र क्रमांक रासांधो-१०१३/प्र.क्र.६२/२०१३/भाषा-३,
दि.१४.०३.२०१४.
- २) कार्यालयीन आदेश, मराठी भाषा विभाग क्रमांक- विनिमं-१०१३/११६/प्र.क्र.२९/भाषा-२,
दि.२३.०५.२०१४.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान, संचालनालय ज्ञापन क्रमांक-मातंसं-२०१४/
रोखशाखा/३९, दि.१४.०८.२०१४

प्रस्तावना

मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात येणारे विश्वकोशाचे खंड ऑनलाईन उपलब्ध करण्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअरमध्ये सुधारणा करून वेबपोर्टलची कामगिरी सुधारणे व अधिक कार्यक्षम करण्यास रु.२० लक्ष इतका खर्च तसेच परिभाषा कोशांचा समावेश, खंडसूचीची निर्मिती, मंडळाचे वेब पोर्टल सी-डॅकच्या सर्व्हरवर घेणे, कुमार विश्वकोश खंड-१ व २ साठी सर्च इंजिन बसविणे इत्यादीसाठी येणारा रु.५ लक्ष इतका वाढीव खर्च अशा एकूण रु.२५ लक्ष खर्चास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या संदर्भाधीन दि.१४.०३.२०१४ पत्रानुसार मान्यता देण्यात आली. त्याअनुषंगाने सदर काम सीडॅक, पुणे यांच्याकडे सोपविण्यास व यासाठी येणारा एकूण रु.२५.०० लक्ष इतका खर्च माहिती व तंत्रज्ञान संचालनालयामार्फत अदा करण्यास या विभागाच्या संदर्भाधीन दि.२३.०५.२०१४ च्या कार्यालयीन आदेशान्वये मान्यता देण्यात आली. माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून रु. २५.०० लक्ष निधी मराठी भाषा विभागाकडे संदर्भाधीन दि.१४.०८.२०१४ च्या ज्ञापनान्वये अभिहस्तांकित करण्यात आला असल्याने या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

मराठी विश्वकोशाच्या वेबपोर्टलच्या रचनेत बदल करून अधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे व तिची कार्यक्षमता सुधारण्याबाबत रु.२०.०० लक्ष इतका खर्च तसेच परिभाषा कोशांचा समावेश, खंडसूचीची निर्मिती, मंडळाचे वेब पोर्टल सी-डॅकच्या सर्व्हरवर घेणे, कुमार विश्वकोश खंड-१ व २ साठी सर्व इंजिन बसविणे इत्यादीसाठी येणारा रु.५ लक्ष इतका वाढीव खर्च अशा एकूण रु.२५.०० लक्ष खर्चास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिली. त्यानुसार रु.२५.०० लक्ष निधी माहिती व तंत्रज्ञान संचालनालयामार्फत संदर्भाधीन दि.१४.०८.२०१४ च्या मंजूरी ज्ञापनान्वये मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे अभिहस्तांकित करण्यात आला आहे. सदर रु. २५.०० लक्ष (रु. पंचवीस लक्ष फक्त) निधी मराठी भाषा विभागास अभिहस्तांकित करण्यास मान्यता देण्यात आली असून सन २०१४-२०१५ या वित्तीय वर्षामध्ये अभिहस्तांकित करण्यात आलेला रु.२५.०० लक्ष निधी आहरीत व संवितरीत करण्यासाठी श्री. धा. र. चिंदरकर, अवर सचिव (आस्थापना), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ व श्री. स. का. जोधळे, उपसचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ यांना अनुक्रमे आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर रकमेचे आहरण व संवितरण करण्यास अवर सचिव (आस्थापना) यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. वरील कामासाठी झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सी-डॅक, पुणे यांनी माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यात यावे. रु.२५.०० लक्ष रकमेपैकी ८० टक्के रक्कम म्हणजे रु.२०.०० लक्ष (वीस लक्ष फक्त) निधी सी-डॅक, पुणे यांना अदा करण्यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. याबाबतचा खर्च सन २०१४-२०१५ मध्ये “मागणी क्र. ए-४, २०५२, सेक्रेटरीएट सर्वसाधारण सेवा (१६) ई-गव्हर्नन्स प्रकरण राबविण्याकरीता तरतूद योजनेतर (२०५२ ५०७२) (१७) संगणक खर्च” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४१२१०१०५७३३१०३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

वृषाली व. सावंत
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ महाराष्ट्र, मुंबई
३. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई
४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
५. सचिव, माहिती व तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई
६. प्रकल्प संचालक, प्रगत संगणक विकास केंद्र(सी-डॅक), औंध, पुणे
७. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई
८. राष्ट्रीय सूचना अधिकारी, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, मुंबई
९. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
१०. अवर सचिव (नियोजन), मंत्रालय, मुंबई
११. अवर सचिव, वित्त विभाग (व्यय-४/अर्थसंकल्प-१४) मंत्रालय, मुंबई
१२. अवर सचिव, (रोखशाखा/अर्थसंकल्प) मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. कार्यासन अधिकारी, आस्थापना-२ व भाषा-३ मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. निवडनस्ती